

Elon Musk's next big thing is 40,000 satellites beaming broadband

BLOOMBERG
September 17

EVERY FEW YEARS, someone comes along promising to disrupt the satellite industry. They burn through billions in cash before ambition crashes back down to Earth. Since the late 1990s, Globalstar, Iridium, Leosat, Skybridge, Teledesic, and other companies have attempted to rewrite space communications, only to collapse or shrink into a niche that poses little threat to the incumbents.

Now comes Elon Musk. After overturning the economics of the car and the rocket-launch industries, the billionaire is taking a hatchet to another fraying business model - space communications - by filling the skies with thousands of satellites that beam internet to isolated populations.

His Space Exploration Technologies Corp sent up the first Starlink satellites in May 2019, and as of early this month it had deployed almost 700, single-handedly increasing the number of active satellites in orbit by almost a third.

Broadband from space already exists, but it relies on geostationary satellites that orbit more than 22,200 miles from Earth, making the connections too slow to compete effectively with new applications on terrestrial networks. By contrast, Musk's are at an altitude of 340 miles, putting his system at a potential speed advantage over the fastest undersea fiber networks.

But a long list of past failures underscores the challenge.

Trump questions if 2020 poll result can ever be accurate

Experts who have studied decades of US elections say fraud is rare

REUTERS
Washington, September 17

US PRESIDENT DONALD Trump escalated his unfounded attacks on mail-in voting on Thursday, suggesting the result of the 2020 presidential race could never be accurately determined in a Twitter post that would undermine the legitimacy of any winner.

Trump, lagging his Democratic challenger Joe Biden in public opinion polls, has continued to make unsubstantiated attacks on voting by mail as vulnerable to fraud as state officials embrace it as an alternative to in-person balloting



during the coronavirus pandemic.

Election experts who have studied decades of US elections say fraud is rare.

"Because of the new and unprecedented massive amount of unsolicited ballots which will be sent to voters, or wherever, this year, the Nov 3rd Election result may never be accurately determined, which is what some want. Another election disaster yesterday. Stop Ballot Madness!" Trump said in a tweet.

Sixteen states require an excuse to vote absentee, such as illness or travel. The other 34 states allow any registered voter to request a mail ballot.

Trump has claimed, without evidence, that the latter system is prone to fraud although Americans have long voted by mail. One in four ballots in 2016 were cast by mail.

The November 3 election promises to be the nation's largest test of voting by mail, and the two major parties are locked in numerous lawsuits that will shape how millions of Americans exercise their right to vote.

Democratic voters, meanwhile, are embracing mail ballots at rates well ahead of their Republican counterparts, according to data from recent state and local elections.

The trend has alarmed Republicans, more than two dozen Republican officials from six politically competitive states told Reuters last month.

US envoy begins second recent high-level visit to Taiwan

ASSOCIATED PRESS
Taipei, September 17

US UNDERSECRETARY OF State Keith Krach arrived in Taiwan on Thursday for the second visit by a high-level American official in two months, prompting a stern warning and threat of possible retaliation from China.

Beijing considers Taiwan its own and opposes all official contacts between the two countries and the self-governing island.

Krach arrived at an air force base in Taipei, the capital, for a three-day visit. Wearing a face

mask, he bumped elbows in greetings with Taiwanese Deputy Foreign Minister Harry Ho-Jen Tseng.

Krach, the highest-level State Department official to visit the island in decades, is to meet Taiwanese President Tsai Ing-wen and other senior officials, the island's foreign ministry said.

The visit by Krach, who is undersecretary for economic growth, energy and the environment, follows a high-profile trip in August by US Health Secretary Alex Azar, the highest-level US Cabinet official to visit since the US switched for-

mal relations from Taiwan to China in 1979.

However, the US has maintained unofficial ties with Taiwan since the official diplomatic break and is the island's most important ally and provider of defense equipment.

Ahead of Krach's arrival, the US ambassador to the United Nations, Kelly Craft, had lunch Wednesday with Taiwan's top official in New York, a meeting she called historic and a further step in the Trump administration's campaign to strengthen relations with Taiwan.

OSBI
Platform Engineering-II Department, State Bank Global IT Centre, Sector-11, CBD Belapur, Navi Mumbai - 400 614.

CORRIGENDUM-II

Please refer to RFP No. SBI/GITC/Platform Engineering-II/2020/2021/707 Dated: 19/08/2020 for Centralised Procurement and Price Discovery of Application Performance Monitoring Tool Licenses. Corrigendum-II has been published. Please see 'Procurement News' at Bank's website www.sbi.co.in or <https://bank.sbi>.

Place: Navi Mumbai
Date: 18.09.2020

Sd/-
Deputy General Manager (PE-II)

Form No. INC-26
(Pursuant to rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014) Before the Central Government

Regional Director, Western Region, MUMBAI
In the matter of sub-section (4) of Section 13 of the Companies Act, 2013, and clause (a) of sub-rule (5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014

AND
In the matter of ARUNDHATI ADVISORY SERVICES PRIVATE LIMITED
(CIN: U71099MH2006PTC181981) having its Registered Office at 101, LAXMI PLAZA, LAXMI INDUSTRIAL ESTATE, NEW LINK ROAD, ANDHERI WEST, MUMBAI, MAHARASHTRA-400058

..... Petitioner
NOTICE is hereby given to the General Public that the company proposes to make application to the Central Government under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on 09th July, 2020 to enable the company to change its Registered office from "State of Maharashtra" to the "State of Rajasthan".

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his / her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director, Western Region, Ministry of Corporate Affairs, Everest, 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002 within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant company at its Registered Office at the address mentioned below:
101, LAXMI PLAZA, LAXMI INDUSTRIAL ESTATE, NEW LINK ROAD, ANDHERI WEST, MUMBAI, MAHARASHTRA-400058

ARUNDHATI ADVISORY SERVICES PRIVATE LIMITED
Date: 18.09.2020
Sd/-
Bhawani Kumar Shah Director
Place: MUMBAI
DIN: 02020325

RRIL Limited
(Formerly known as S R K Industries Limited)
Regd. Off. A-325, Hari Om Plaza, M.G. Road, Near Omkareshwar Temple, Borivali (East), Mumbai-400066 CIN: L1721MH1991PLC257750
email: office@rrilimited.com / website: www.rrilimited.com / Tel No. 022-2895-9644

NOTICE TO SHAREHOLDERS

Transfer of Equity Shares to the Investor Education and Protection Fund (IEPF)
Shareholders are hereby informed that pursuant to the provisions of Section 124 (6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (the Rules), as amended from time to time, the Company is mandated to transfer all the shares in respect of which dividend has remained unclaimed and consequently unpaid for seven consecutive years or more, to the Investor Education and Protection Fund (IEPF).

As per the said Rules, the Interim Dividend declared for the financial year 2012-13, which remained undivided for a period of seven years along with corresponding shares are due to be credited in favour of IEPF Authority on December 19, 2020.

The Company has communicated individually to the concerned shareholders residing in India whose shares are liable to be transferred to the Demat account of IEPF Authority. The Company has also uploaded on its website <http://www.rrilimited.com/interim-undivided- unpaid-dividend/>, details of the shareholders whose shares are liable to be transferred in favour of IEPF Authority.

The concerned shareholders are hereby requested to claim the interim dividend declared for the financial year 2012-13 on or before November 30, 2020, in order to avoid their dividend amount / shares being transferred in favour of IEPF Authority.

Further the shareholders may please note that no claim shall lie against the Company in respect of the shares and dividends thereof, credited to the account of IEPF Authority. On transfer of the dividend and the shares to IEPF Authority, the shareholders may claim the same by making an application to IEPF Authority in the prescribed forms, as per the procedures cited in the said Rules.

In case the shareholders have any queries on the above matter, they may contact the Company's Registrar & Share Transfer Agents, Purva Sharegistry (India) Private Limited, Unit: RRIL Limited (Formerly known as S R K Industries Limited), 9, Shiv Shakti Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel (E), Mumbai - 400 011, Tel. no. 022-23017671, E-mail: support@purvashare.com

For RRIL Limited
Sd/-
Sanjay Vishwakarma
Company Secretary
Place: Mumbai
Date: 17.09.2020

SANMIT INFRA LIMITED
(Formerly known as ASIA HR TECHNOLOGIES LIMITED)
CIN-L70109MH2000PLC288648
Registered Office: 601, Makhija Royale, 6th Floor, S. V. Road, Khar (W), Mumbai, Maharashtra, 400052 Tel.: 022-67429100, Fax: 022-67429123, Email: info@sanmitinfra.com Website: www.sanmitinfra.com
UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2020

Particulars	Standalone (In Lacs)	
	Quarter Ended 31.06.2020	Quarter Ended 31.06.2019
Total Income from operations (net)	743.11	1,144.28
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	37.29	2.69
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	30.20	2.19
Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per Equity Share)	1,000.00	1,000.00
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each)		
Basic:	0.31	0.02
Diluted:	0.31	0.02
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each)		
Basic:	0.31	0.02
Diluted:	0.31	0.02

Notes:
1) Previous year/period figures have been regrouped/reclassified wherever necessary.
2) The above results have been reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at their respective meeting held on September 14, 2020. The results for the quarter ended 30th June 2020 have been subjected to limited review by the Auditors
3) The company operates in only one of the segment and therefore disclosure under AS-17 'Segment Reporting' is not required.

For SANMIT INFRA LIMITED
Sd/-
SANJAY MAKHJIA
Managing Director (DIN:00586770)
Place : Mumbai
Date : 17-09-2020

ADITYA BIRLA
ADITYA BIRLA HOUSING FINANCE LTD.
Registered Office: Indian Rayon Compound, Veraval, Gujarat 362266. Branch Office: 203 to 205, 2nd floor Titanium Square Building, Opp. Adajan gam BRTS bus stop, Adajan, Surat-395009

POSSESSION NOTICE APPENDIX IV
[Rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (for Immovable Property)]

Whereas,
The undersigned being the authorized officer of Aditya Birla Housing Finance Ltd. ("ABHFL") under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 30th June 2020 calling upon the borrower Shri AJAYKUMAR DHIRUBHAI AMRELIYA, ALPABEN AJAYKUMAR AMRELIYA and DHIRUBHAI GHELABHAI AMRELIYA to repay the amount mentioned in the notice being Rs. 517665/-(Rupees Five Lakh Seventeen Thousand Six Hundred SixtyFive Only) for loan account no. LNSURHL_06170033838 & 1832673/- (Rupee Eighteen Lakh Thirty Two Thousand Six Hundred Seventy Three Only) for loan account no. LNSURHL_05170034719 by way of outstanding principal, arrears (including accrued late charges) and interest till 11.03.2020 within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described hereinbelow in exercise of the powers conferred on him/her under sub-section (4) of section of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this the 11 day of September of the year 2020.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Aditya Birla Housing Finance for an amount of Rs. 517665/-(Rupees Five Lakh Seventeen Thousand Six Hundred SixtyFive Only) for loan account no. LNSURHL_06170033838 & 1832673/- (Rupee Eighteen Lakh Thirty Two Thousand Six Hundred Seventy Three Only) for loan account no. LNSURHL_05170034719 by way of outstanding principal, arrears (including accrued late charges) and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY
All that part and parcel of the property consisting of Plot No. 64, PATEL NAGAR, R.S.No. 608/2, 609, Block No. 554/B, Nr. Ashopalay Row House behind Patel Park, Sitaram Chowk, CENAL Road, Next to Kamrej Char Rasta, KAMREJ, SURAT - 394185
Bounded: On the North by: plot no 65, On the South by: plot no 63 On the East by: appropriate society road, On the West by: plot no 49
Date: 18-09-2020
Place: Surat

Authorised Officer,
Aditya Birla Housing Finance Ltd.

WEALTH FIRST PORTFOLIO MANAGERS LIMITED
Regd. Office: Capitol House, 10 Paras-II, Near Campus Corner, Prahaladanagar, Anandnagar, Ahmedabad-380015, Gujarat, India
CIN: L67120GJ2002PLC040636
Phone: +91-79-4024 0000 Fax: +91-79-4024 0081, E-mail: info@wealthfirst.biz, Website: www.wealth-firstonline.com

INTIMATION OF BOOK CLOSURE FOR BONUS ISSUE

Notice is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, 29th September, 2020 to Wednesday, 30th September, 2020 (both days inclusive) for the purpose of ascertaining list of shareholders who are eligible for issue and allotment of 42,62,000 Bonus Equity Shares of Rs. 10/- (Rupees Ten only) each fully paid up for every 3 (Three) existing Ordinary Equity Shares of Rs. 10/- (Rupees Ten only) each fully paid up of the Company. This information is also available on the website of the Company at www.wealth-firstonline.com and on the website of the Stock Exchange where shares of the Company are listed at www.nseindia.com

By order of the Board of Directors
Sd/-
Ashish Shah
Managing Director

Date: 18/09/2020
Place: Ahmedabad

ADITYA BIRLA
ADITYA BIRLA HOUSING FINANCE LTD.
Registered Office: Indian Rayon Compound, Veraval, Gujarat 362266. Branch Office: 203 to 205, 2nd floor Titanium Square Building, Opp. Adajan gam BRTS bus stop, Adajan, Surat-395009

POSSESSION NOTICE APPENDIX IV
[Rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (for Immovable Property)]

Whereas,
The undersigned being the authorized officer of Aditya Birla Housing Finance Ltd. ("ABHFL") under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 30th June 2020 calling upon the borrower Shri Kartik Yogeshbhai Master, Khushbu Kartik Master and Yogeshbhai Navinchandra Master to repay the amount mentioned in the notice being Rs. 56,70,680.96/-(Rupee Fifty Six Lakh Seventy Thousand Six Hundred Eighty and Ninety Six Paise only) for loan account no. LNSURHL_01160024134 & 19,71,447.10/- (Rupee Nineteen Lakh Seventy One Thousand Four Hundred Forty Seven and Ten Paise Only) for loan account no. LNSURHL_02170029416 by way of outstanding principal, arrears (including accrued late charges) and interest till 18.03.2020 within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described hereinbelow in exercise of the powers conferred on him/her under sub-section (4) of section of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this the 11 day of September of the year 2020.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Aditya Birla Housing Finance for an amount of Rs. 56,70,680.96/-(Rupee Fifty Six Lakh Seventy Thousand Six Hundred Eighty and Ninety Six Paise only) for loan account no. LNSURHL_01160024134 & 19,71,447.10/- (Rupee Nineteen Lakh Seventy One Thousand Four Hundred Forty Seven and Ten Paise Only) for loan account no. LNSURHL_02170029416 by way of outstanding principal, arrears (including accrued late charges) and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY
All that part and parcel of the property consisting of Flat no. C-1103 & C-1104, Bilvam Paradise, C-Building, Nr Nakshtra Heights RS No 191 Block No 149 FF no 33 TPS no 10 Pal Road, Opp L S Savani School, Adajan, SURAT, GUJARAT, 395 009

Date: 18-09-2020
Place: Surat

Authorised Officer,
Aditya Birla Housing Finance Ltd.

ADITYA BIRLA
ADITYA BIRLA HOUSING FINANCE LTD.
Registered Office: Indian Rayon Compound, Veraval, Gujarat 362266. Branch Office: 203 to 205, 2nd floor Titanium Square Building, Opp. Adajan gam BRTS bus stop, Adajan, Surat-395009

POSSESSION NOTICE APPENDIX IV
[Rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (for Immovable Property)]

Whereas,
The undersigned being the authorized officer of Aditya Birla Housing Finance ("ABHFL") under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 6th July 2020 calling upon the borrower Shri Tushar M. Nagala and Bharatibhen Mansukhbhai Nagala to repay the amount mentioned in the notice being Rs. 21,19,957/-(Rupee Twenty One Lakh Nineteen Thousand Nine Hundred Fifty Seven Only) for loan account no. LNSURHL_07180010306 & Rs. 54,403/- (Rupee Fifty Four Thousand Four Hundred and Three Only) for loan account no. LNSURHL_07180010307 by way of outstanding principal, arrears (including accrued late charges) and interest till 11.03.2020 within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described hereinbelow in exercise of the powers conferred on him/her under sub-section (4) of section of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this the 11 day of September of the year 2020.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Aditya Birla Housing Finance for an amount of Rs. 21,19,957/-(Rupee Twenty One Lakh Nineteen Thousand Nine Hundred Fifty Seven Only) for loan account no. LNSURHL_07180010306 & Rs. 54,403/- (Rupee Fifty Four Thousand Four Hundred and Three Only) for loan account no. LNSURHL_07180010307 by way of outstanding principal, arrears (including accrued late charges) and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY
All that part and parcel of the property consisting of Flat no. 503, Floor-5th, Om Palace, Building No-Z, Nr. Om Township, Kholvad-Kadodara Road, Navagam, Kamrej - Surat-394185
Bounded : On the North by: Society open space, On the South by: staircase On the East by: flat no-504, On the West by: society road
Date: 18-09-2020
Place: Surat

Authorised Officer,
Aditya Birla Housing Finance Ltd.

M.P. STATE COOPERATIVE DAIRY FEDERATION LTD.
Dugdha Bhavan, Habibganj, Bhopal - 462024 (M.P.)
Phone : 0755- 2601517, E-mail : ho.mpcdf@nic.in, Website www.mpcdf.nic.in

E-TENDER NOTICE

M.P. State Cooperative Dairy Federation Ltd. (MPCDF), Dugdha Bhavan, Habibganj, Bhopal. An apex cooperative organization in Madhya Pradesh, invites tender for rate contract from reputed manufactures/suppliers/their authorized representatives/dealers for Rate contract/ Installation/commissioning of Approximate 500 numbers of Tea & Coffee Vending Machines in the working/marketing area of MPCDF unions namely Bhopal, Indore, Ujjain, Gwalior, Jabalpur and Sagar (Bundelkhand) F.O.R. destination. Premix powder for Tea/Coffee mix will be supplied by the milk unions while the installation, supply and maintenance will be done by the supplier adhering to the quality benchmarks and technical specifications strictly adhering to the terms and conditions prescribed in the tender document.

The cost of tender document is Rs. 500/- (Rupees Five Hundred Only). The tender document can be obtained and Uploaded on the site of M.P. e-portal www.mptenders.gov.in on remitting online payment of the cost. The details relating to the tender can also be referred at MPCDF Website : www.mpcdf.nic.in.

Last date and time of purchase of tender form	Last date, time and submission of technical and financial bid online	Date, time & place of opening technical bid	Date & Time of Opening Financial Bid	EMD required to be submitted online only
2:00 PM 12.10.2020	3:00 P.M. 12.10.2020	3:30 P.M. 13.10.2020	03:30 P.M. 15.10.2020	Rs. 1,00,000/-

M.P. Madhyam/98483/2020
MANAGING DIRECTOR

यूनियन बँक Union Bank of India
Talegaon Dabhade Branch (1406) - Plot No. 51, Panchwati Colony, Talegaon Dabhade, Maval, Pune 410506
Ph : 02114-231012 Email : cb1406@corpbank.co.in

DEMAND NOTICE

[(Under Section 13(2) of the Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI ACT) read with Rule 3(1) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002]]

The account of the following Borrowers with Union Bank of India (e-Corporation Bank), Talegaon Dabhade Branch having been classified as NPA, the Bank has issued notice under S. 13(2) of the SARFAESI Act on the date mentioned below. In view of the non service of the notice on the last known address of below mentioned Borrowers / Guarantors this public notice is being published for information of all concerned.

The below mentioned Borrowers / Guarantors are called upon to pay to Union Bank of India (e-Corporation Bank), Talegaon Dabhade Branch within 60 days from the date of publication of this Notice the amounts indicated below due on the dates together with future interest at contractual rates, till the date of payment, under the loan/and other agreements and documents executed by the concerned persons. As security for the Borrowers' obligation under the said agreements and documents, the respective assets shown against the names have been charged to Union Bank of India (e-Corporation Bank), Talegaon Dabhade Branch.

Sr. No.	Branch / Name & Address of the Borrower(s) & Guarantor(s)	Date of Demand Notice Description of Mortgaged and Immovable Property	Outstanding Amount as on the date of issue of demand notice Date of NPA
1	Branch: Talegaon Dabhade Branch Borrower: 1(a) Ramu Amrut Ade (b) Shushilabai Ramu Ade, Both at : Shiv Shankar Housing Society Mhetre Vasti, More Vasti, Chikhli, Pune-412114	Demand Notice : 21/03/2020 Immovable Property: All the piece and parcel of Property Flat No. - 6, Plot No. 33, Sai Enclave, Gat No. 323, Somatane, Maval, Pune.	Rs. 18,02,543 (Rs. Eighteen Lakh Two Thousand Five Hundred Forty Three Only) + interest thereon Date of NPA : 29/02/2020

If the concerned Borrowers / Guarantors shall fail to make payment to Union Bank of India (e-Corporation Bank), Talegaon Dabhade Branch as aforesaid, then the Union Bank of India (e-Corporation Bank), Talegaon Dabhade Branch shall be entitled to proceed against the above secured assets under Section 13(4) of the Act and the applicable Rules entirely at the risks of the concerned Borrowers/Guarantors as to the costs and consequences.

In terms of provisions of SARFAESI ACT, the concerned Borrowers / Guarantors are prohibited from transferring the above said assets, in any manner, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of Union Bank of India (e-Corporation Bank), Talegaon Dabhade Branch, Any contravention of the said provisions will render the concerned persons liable for punishment and/or penalty in accordance with the SARFAESI Act. The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the act, in respect of time available, to redeem the secured assets. For more details the unserved returned notices may be collected from the undersigned.

Date : 18/09/2020
Place : Pune

Authorized Officer,
Union Bank of India (e-Corporation Bank)

Encore Asset Reconstruction Company Pvt. Ltd.

Regd. Off : Caddie Commercial Tower, Regus Business Centre, 5th Floor, Aerocity (Dial), New Delhi, India - 110037.
Corp. Off.: 5th Floor, Plot No. 137, Sector-44, Gurgaon-122002, Haryana, India Phone: +91.124.4527200 | Fax: +91.124.4530301

AUCTION NOTICE

Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002
Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of Encore Asset Reconstruction Company Pvt. Ltd. Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis. The details of the cases are as under.

Name of Borrowers/ Co-Borrowers/ Guarantors/Mortgagors	Dues As on	Date & Amount of 13(2)Demand
--	------------	------------------------------

१०० टक्के ई पीक नोंदणीत संगमनेर तालुक्यातील सावरगावतळ गाव

राज्यात प्रथम

अहमदनगर, दि. १७ (हिंदुस्थान समाचार) : राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून राज्यातील शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी महसूल विभागांतर्गत ई पीक पाहणी हा प्रकल्प महाराष्ट्र शासन आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात मागील वर्षीच्या रब्बी हंगामापासून प्रायोगिक तत्वावर नऊ तालुक्यात सुरु करण्यात आलेला आहे. यात महसूलमंत्री थोरात यांच्या संगमनेर तालुक्याचाही समावेश करण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी,तहसीलदार,उपविभागीय कृषी अधिकारी,तालुका कृषी अधिकारी यांच्या नियोजन व मार्गदर्शनाखाली तालुक्यात पालक अधिकारी नियुक्त करून पीक नोंदणी साठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.या वर्षीच्या खरीप हंगामात संगमनेर तालुक्यातील सावरगावतळ या गावाने ८१७ हेक्टर क्षेत्रावर पीक नोंदणी करत आपले १०० टक्के पीक नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करून राज्यात ई पीक नोंदणी करणारे पाहिले गाव होण्या चा बहुमान मिळविला आहे.

गावची सर्व नोंदणी पूर्ण करण्यासाठी गावचे पोलीस पाटील गोरक्ष नेहे, कृषी सहाय्यक गंगाराम दोले, तलाठी रत्नप्रभा गागरे, बाबासाहेब नरवडे यांनी विशेष प्रयत्न केले त्यांना गावातील सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य केले. मागील रब्बी हंगामातही सावरगावतळ गावाने सर्वाधिक नोंदणीचे काम केले होते सावरगावतळ या याशाबद्दल महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्व अधिकारी यांचे विशेष अभिनंदन केले आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या स्मार्ट फोन मध्ये ई पीक पाहणी ह्या अॅप द्वारे आपल्या शेतातील उभ्या पिकांची नोंद स्वतःच करावची आहे. या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना स्वतःच आपली पीक नोंदणी करण्याचे स्वतंत्र देण्यात आलेले आहे. ई पीक पाहणी मुळे शासनास प्रत्येक पिकाची, त्या पिकाच्या मिळणाऱ्या उत्पादनाची माहिती योग्य प्रकारे मिळू शकते याचा फायदा योग्य शासकीय धोरण ठरविण्यासाठी होणार आहे. याचबरोबर विविध शासकीय योजना, शेतकऱ्यांना पिकास योग्य हमी भाव, बँक पत पुरवठा,

पीकविमा संरक्षण, नैसर्गिक आपत्तीपासून नुकसान भरपाई, होणार्याक पिकांच्या नुकसानीला शासकीय अनुदान आदी बाबींसाठी या पीक नोंदणीचा मोठा फायदा होणार आहे.

नमुना क्र. आयएससी-२६
(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार)

केंद्र शासन, क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उपकलम (५) चे खंड (अ) उपकलम (५) च्या अन्वयेत

आणि

अर्धवर्षी अंदाजपत्रकी सर्वेसिध्द प्रकल्प विहित (सीआयएन: यु०१०१एमएच२००६पीएलसी१९९४९८) याचे नोंदणीकृत कार्यालय: १०१, लक्ष्मी प्लाझा, लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००५८.

...याचिकाकर्ता सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, १ जुलै, २०२० रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंडू विशेष टाबायुस कंपनी नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यावर राख्यान राज्यात स्वतंत्रित करण्याकरिता कंपनीचे मोडोफोर् ऑफ अंतिम/अंतिम बदल्याच्या निश्चितीसाठी कंपनीचे केंद्र शासन साच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे बंधिले आहे.

कंपेग व्यक्तिच्या हितसाधने नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हितसाधने व विशेषांश वगैरे नमूद करण्यात येणाऱ्या प्रतिक्रियांवर त्यांचे आक्षेप लिहि. पोस्टने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना फॉर्म (www.mca.gov.in) वर मूद सूचना प्रकाशन नंतरपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, सहकार मंत्रालय, प्लॅटफॉर्म, ५५५ मजला, १००, मॉडल टाऊन, मुंबई-४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच एच ३५ अंतर्गत कंपनीला खाली नमूद त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावे.

१०१, लक्ष्मी प्लाझा, लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई, महाराष्ट्र-४०००५८.

अर्जादारांच्या वतीने च कारिता

अर्धवर्षी अंदाजपत्रकी सर्वेसिध्द प्रकल्प विहित (सीआयएन: यु०१०१एमएच२००६पीएलसी१९९४९८)

सही/-
भवानी कुमारी गार्हा
संचालक

ठिकाण: मुंबई
दिनांक: १८.०९.२०२०

ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा उपक्रम सर्व व्यवसायिकांसाठी पथदर्शी - आ.जगताप

अहमदनगर, दि. १७ (हिंदुस्थान समाचार) : कोरोना (हिंदुस्थान समाचार) : करोना काळात प्रतिकार शक्ती राखून आरोग्य संपन्न राहणे अत्यावश्यक बनले आहे. व्यापार उद्योग करताना व्यावसायिकांनी फक्त स्वतःचीच नाही तर ग्राहकांचीही काळजी घेतली तर करोना ला निश्चितच अटकाव बसू शकतो. नगरची बाजारपेठ हळूहळू पूर्वपदावर येत आहे. कठीण काळात सर्वच व्यावसायिक नियमांचे पालन करून ग्राहकांना सेवा देत आहेत. व्यावसायिक, व्यापारी, दुकानदारां आ.जगताप यांच्या हस्ते

करण्यात आली. याप्रसंगी सो षड सो किडस वेअरचे संचालक केतन मुथा, कुंतीलाल मुथा, वंदे मातरम युवा प्रतिष्ठानचे ईश्वर बोरा, प्रतिक बोगावत, अमोल देसावकर, रवी किशानी, संदीप बायड, विजय आहरे, तेजस इहाळे, मयूर पितळे, संभव काळे, कुणाल नारायण, यश मिरोडे, श्याम भुतकर आदी उपस्थित होते. आ.जगताप यांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या या

उपक्रमाचे विशेष कौतुक केले. ईश्वर बोरा म्हणाले की, करोनामुळे शहराच्या बाजारपेठेवर परिणाम जाणवत असला तरी सर्व व्यापारी बंधू सकारात्मक राहून व्यवसाय करीत आहेत. या काळात फक्त दुकानातील कर्मचाऱ्यांचीच नाही तर ग्राहकांचीही काळजी घेतली पाहिजे या संकल्पनेतून वंदे मातरम प्रतिष्ठानने ग्राहकांना व्हिडिओमिन सीच्या गोळ्या देण्याचा विचार मांडला. त्याला केतन

PB GLOBAL LIMITED					
REGD.OFF:CHITALSAR, MANPADDA SWAMI VIVEKANANDA ROAD THANE 400607					
CIN - L99999MH1960PLC011864					
Extract Of Statement Of Un-Audited Financial Results For Year Ended 30 th June, 2020					
Sr No		Particulars	30.06.2020	31.03.2020	30.06.2019
1.	Total Income from Operations		3,906.75	13,230.96	13,518.22
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	5.50	185.97	29.00	
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5.50	185.97	29.00	
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3.66	144.01	19.32	
5.	Total Comprehensive Income for the Period (Comprehensive Profit/ (Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	-	-	-	
6.	Equity Share Capital (Face Value - Rs.10/- Per Share)	105.00	105.00	105.00	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			4,910.21	
1.	Basic:	0.35	13.72	2	
2.	Diluted:				

PUBLIC NOTICE

NOTICE IS given on behalf of my clients 1. SHRI. NANDAL SUKHARI YADAV 2. SMT. INDRAVATI YADAV who are the joint owners of Flat No. G-12, GROUND Floor, E-Wing, REGAL COMPLEX CO-OP HSG SOC. LTD., R. N. P. Park, Bhandary (East), Tal & Dis-Thane-401015. However, my clients have lost the original agreements 1. Agreement dated 13.05.1998 executed between M/S. REGAL CONSTRUCTION & MR. SANTOSH J. TRIPATHI 2. Agreement dated 23.11.2005 executed between MR. SANTOSH J. TRIPATHI & MRS. KIRAN R. SINGH 3. Agreement dated 07.05.2006 executed between MRS. KIRAN R. SINGH & MRS. RANI VINOD POTE 4. Agreement dated 05.09.2006 executed between MRS. RANI VINOD POTE & MR. GIRDHAR M. CHOPADE. If any person having any claim in respect of the above said original agreements by way of sale, exchange, charge, gift, trust inheritance possession, lease, mortgage, lien or otherwise howsoever they/she/he is requested to inform me and the under signed in writing within 14 days of this notice together with supporting documents, failing which the clients of such person if any will be deemed to have been waived and no claim thereafter shall be entertained and it shall be assumed that the title of the said Flat premises is clear and marketable.

R. L. Mishra
Advocate, High Court, Mumbai
Off. No. 23, 1st Floor, Sunshine Height,
Near Railway Station, Nallasopara (E).

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, लोखंडवाला कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीज लिमिटेड आणि श्री. जगदीश सोनी व श्री. वाय.एन. गंग यांच्या दरम्यान फ्लॅट क्र.ए/१०४, सिटेट इमारत क्र.१२ कोहीमोलि., लोखंडवाला टाऊनशिप, आकुली रोड, मुंबई-४०००१९ या जागेबाबत झालेला दिनांक ०३.०३.१९९२ रोजीचा मूळ करारनामा हस्तला/ गहाळ झाला आहे आणि विद्यमान मालक श्रीमती नवनीता वर्मा व श्री. अमित वर्मा यांच्या ताब्यात नाही. जर कोणत्या व्यक्तीने उपरोक्त दस्तावेज/मालमतेवर कोणताही दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसांत कागदोपरी पुराव्यांसह त्यांचे दाव्याचे योग्य स्वतंत्र मूद करून खाली नमूद कोळ्याच्या पत्त्यावर लेखी स्वरुपात खालील स्वाक्षितीनुसार कळवावे, अन्यथा सदर मालमत्ता किंवा कोळ्याची भागवतील दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल.

आज दिनांक १८ सप्टेंबर, २०२०, मुंबई

लिलाल रमेशदास
विक्रम उच्च न्यायालय
कार्यालय क्र. २, तारामनला, शांती निवास
कोहीमोलि., इमारत क्र. १, पटेल इस्टेट, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१९१.
दूर. ९८२२२२५९२६/९६९११९१२२२/९८१९१०२४२५

ट्रेम्बो ग्लोबल इंडस्ट्रीज लिमिटेड
(सीआयएन: एल२९२५३एमएच२०१०पीएलसी२०१३३१)

येथे सूचना देण्यात येत आहे की, दिनांक १५ सप्टेंबर, २०२० रोजीच्या पुर्वीच्या जाहीर पत्र व्यवहारानुसार २४ सप्टेंबर, २०२० रोजी होणाऱ्या ई-ओपिएमची तारीख आम्ही १५ दिवसांनी पुढे करीत आहोत आणि आता येथे सूचना देत आहोत की, **ट्रेम्बो ग्लोबल इंडस्ट्रीज लिमिटेड**ची १ली विशेष सर्वसाधारण सभा शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२० रोजी दु.१२.०० वा. प्लॉट क्र.पीएपी डी-१४६/१४७, टीटीसी, एमआय.डी, तुर्भ, नवी मुंबई-४०००७५ या कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर व्हिडीओ कॉन्फरेंसिंगमार्फत होईल.

खालील विषय विमर्शित केले जातील.

विशेष विषय:

१) आरबीआय परदेशीय गुंतवणूक मार्गदर्शक व फेमा कायद्यानुसार कंपनी कायदा २०१३ चे कलम १८६ (कंपनीद्वारे उपकंपनीमध्ये गुंतवणूक व कर्ज) अन्वये परदेशीय उपकंपनीला कर्ज देण्याकरिता कंपनीची अनुमती विचारता घेणे व योग्य असल्यास उपकंपनीला कोविड-१९ च्या उद्रेकामुळे सहकार मंत्रालयाने (एमसीए) वितरित परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२० सहवाचित्ता परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० (एमसीए परिपत्रक) व भारतीय प्रतिष्ठी व विनियम मंडळ (सेबी) परिपत्रक दिनांक १२ मे, २०२० नुसार व्हिडीओ कॉन्फरेंस (व्हीसी)/इतर अन्य दुरुकृत्यास माध्यम (ओप्लीएम) मार्फत विशेष सर्वसाधारण सभा (इजीएम) सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय संपन्न होईल. ई-ओपिएमकरिता निश्चित ठिकाण म्हणून कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय समाजवे. व्हिडीओ कॉन्फरेंसिंगमार्फत आणि संबधित लिंकमार्फत सभा संपन्न होईल आणि याचे तपशील स्पष्टीकरण अहवालामध्ये कंपनीच्या www.nutclamps.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीचे निबंधक व भागहस्तान्तर प्रतिनिधी मे. बिगशेअर प्रायव्हेट लिमिटेड आणि एनएसटीडीच्या पोर्टलवर उपलब्ध होईल.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये ट्रेम्बो ग्लोबल इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता

दिनांक: १७.०९.२०२०
ठिकाण: नवी मुंबई

पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनल लिमिटेड
(पूर्वीची अमृतका इन्व्हेस्ट कॅमरिअल लिमिटेड)

सीआयएन: एल२९११एमएच१९८०पीएलसी३००००८

पत्ता: १००३ व १००४, १०था मजला (सेन्ट साईड), लोटस प्रॅम्प्ट, शिवा देसाय रोड, मुंबई-४०००५३.

ई-मेल: info@anivest.co.in वेबसाईट: www.anivest.co.in

३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व ३ महिन्यांकरिता एकमेव व एकवित्त अंदाजपत्रिकेवित्त वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

क्र.	संयोजक	एकमेव		एकवित्त		
		संयोजक तिमाही	संपलेले वर्ष	संयोजक तिमाही	संपलेले वर्ष	
३०.०६.२०२०	३०.०६.२०१९	३१.०३.२०२०	३१.०३.२०१९	३१.०३.२०२०	३१.०३.२०१९	
असेल	असेल	असेल	असेल	असेल	असेल	
१	कार्यकरणातून एकूण उत्पन्न	२३१२५२९	९१९५०	२२७२१७५६	७९३१९९९	१७७३३९१९०
२	एकूण खर्च	३०७५३१०	७५९९९९	२२८८६३५६	३१९२२७३५	३०५५९३८३७
३	क्र. अत्यावधानक बाबतून निवळ नस/ (लोड)	-७७७८८१	११९९७९	२४५८८८८	३१७०२६४४	१०६८०९९९९
४	कार्यरूप, अत्यावधानक बाबतून निवळ नस/ (लोड)	-७७७८८१	११९९७९	२४५८८८८	३१७०२६४४	१०६८०९९९९
५	क्र व अत्यावधानक बाबतून निवळ नस/ (लोड)	-९१८८५६	११९९७९	१६२८८९०	२७७७३७७	७७७३९९९९
६	एकूण संचालक उत्पन्न	-९१८८५६	११९९७९	१६२८८९०	२७७७३७७	७७७३९९९९
७	मरणा केल्याने समाप्त होणारे उत्पन्न अंतिम	७५७३९९००	५५५०००००	७५७३९९००	५५५०००००	७५७३९९००
८	१. मूद २. सीएफ	-०.०८ -०.७३	०.०३ ०.०३	०.३८ ०.९६	१.६८ १.९५	-०.३४ -०.३८

टीप: सेबी (लिस्टिंग अधिनियम अंतर्गत इलेक्ट्रॉनिक रिक्वायर्मेंट) एम्ब्लेजम, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसार सार कायद्यात आलेली शिक्कें अंदाजपत्रिके वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर मज्यातील उतरात आहे.

पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनल लिमिटेडकरिता

सही / -
कुमार मंगत पादक
व्यवस्थापकीय संचालक
डीआयएन: ०२२९६३०

आरआरआयएल लिमिटेड
(पूर्वीची एफ आर के इंडस्ट्रीज लिमिटेड)

सीआयएन: एल१७२२एमएच१९९९पीएलसी२०१३३३३३

नोंदणीकृत कार्यालय: ए-३२५, शंभू अंम प्लाझा, एम.जी. रोड, अंमकोरवर मॉडेल टाऊन, बोरिवली (पूर्व), मुंबई-४०००६६, दूरध्वनी: ०२२-२८९५९४४४, वेबसाईट: www.rillimited.com, ई-मेल: office@rillimited.com

भागधारकांना सूचना

गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयव्हीएफ) मध्ये समभाग्याचे हस्तांतरण

भागधारकांना येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४(६) च्या तरतुदींअंतर्गत आणि सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे सुचित गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (सेन्डा, लेखापरीक्षण, हस्तांतरण व पत्राचार) अधिनियम, २०१६ (आयव्हीएफ अधिनियम) आणि त्यातील पुढील सुधारणानुसार कंपनीने ७ सप्टेंबर २०१९ रोजी अंतिम अहवाल देण्यात आलेले किंवा दावा न केलेले लाभांश संपर्कित सर्व शेअर्स गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयव्हीएफ) खात्यामध्ये हस्तांतरण करण्याचे अनिवार्य केले आहे.

सर्व निवसणुसार वित्तीय वर्ष २०१९-२३ करिता अंतिम लाभांश व संबधित शेअर्सह ७ क्वीच्या कालव्याप्तीकरिता दावा न केलेले येथे आहे १९ डिसेंबर, २०२० रोजी आयव्हीएफ प्राधिकरणाच्या नावे जमा करणे देव आहे. आयव्हीएफ प्राधिकरणाच्या डिमेंट खात्यात हस्तांतरित करण्यात येणाऱ्या शेअर्सचे तपशील भारतात राहणाऱ्या संबधित भागधारकांना वैयक्तिक सूचना पाठविल्यात आलेले आहेत. कंपनीने असे तपशील कंपनीच्या <http://www.rillimited.com/interim-unclaimed-unpaid-dividend> वेबसाईटवर आयव्हीएफ प्राधिकरणाच्या नावे हस्तांतरणात देव असणाऱ्या भागधारकांचे तपशील उपलब्ध आहे.

संबधित भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी ३० नोव्हेंबर, २०२० रोजी किंवा त्यापुर्वी वित्तीय वर्ष २०१९-२३ करिता घोषित अंतिम लाभांशावर दावा करावा, अन्यथा आयव्हीएफ प्राधिकरणाच्या नावे त्यांची लाभांश रक्कम / शेअर्स हस्तांतरित केले जातील.

युवुधे सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, आयव्हीएफ प्राधिकरणाकडे जमा केलेले शेअर्स व लाभांशासंदर्भात कंपनी विभागात कोणताही दावा सांगता येणार नाही. आयव्हीएफ प्राधिकरणाकडे लाभांश व शेअर्स हस्तांतरणांतर्गत भागधारकांना नियमत विहित प्रक्रिनेत आयव्हीएफ प्राधिकरणाकडे अर्ज करून दावा करता येईल.

वरील प्रकल्प भागधारकांना काही प्रश्न असल्यास त्यांनी कंपनीची निबंधक व भागहस्तान्तर प्रतिनिधी, पूर्वा अंभरिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, सुनिट: आरआरआयएल लिमिटेड (पूर्वीची एफ आर के इंडस्ट्रीज लिमिटेड), २, शिवाजी इंडस्ट्रीयल इस्टेट, जे.आ. सोसायटी मार्ग, सोअर पंच (पूर्व), मुंबई-४०००१९, दूर: ०२२-३३०१६७६९, ई-मेल: support@purvashare.com वर संपर्क करावा.

आरआरआयएल लिमिटेडकरिता

सही / -
संजय विश्वकर्मा
कंपनी सचिव

ठिकाण: मुंबई
दिनांक: १७.०९.२०२०

आरआरआयएल लिमिटेड
(पूर्वीची एफ आर के इंडस्ट्रीज लिमिटेड)

सीआयएन: एल१७२२एमएच१९९९पीएलसी२०१३३३३३

नोंदणीकृत कार्यालय: ए-३२५, शंभू अंम प्लाझा, एम.जी. रोड, अंमकोरवर मॉडेल टाऊन, बोरिवली (पूर्व), मुंबई-४०००६६, दूरध्वनी: ०२२-२८९५९४४४, वेबसाईट: www.rillimited.com, ई-मेल: office@rillimited.com

भागधारकांना सूचना

गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयव्हीएफ) मध्ये समभाग्याचे हस्तांतरण

भागधारकांना येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४(६) च्या तरतुदींअंतर्गत आणि सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे सुचित गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (सेन्डा, लेखापरीक्षण, हस्तांतरण व पत्राचार) अधिनियम, २०१६ (आयव्हीएफ अधिनियम) आणि त्यातील पुढील सुधारणानुसार कंपनीने ७ सप्टेंबर २०१९ रोजी अंतिम अहवाल देण्यात आलेले किंवा दावा न केलेले लाभांश संपर्कित सर्व शेअर्स गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयव्हीएफ) खात्यामध्ये हस्तांतरण करण्याचे अनिवार्य केले आहे.

सर्व निवसणुसार वित्तीय वर्ष २०१९-२३ करिता अंतिम लाभांश व संबधित शेअर्सह ७ क्वीच्या कालव्याप्तीकरिता दावा न केलेले येथे आहे १९ डिसेंबर, २०२० रोजी आयव्हीएफ प्राधिकरणाच्या नावे जमा करणे देव आहे. आयव्हीएफ प्राधिकरणाच्या डिमेंट खात्यात हस्तांतरित करण्यात येणाऱ्या शेअर्सचे तपशील भारतात राहणाऱ्या संबधित भागधारकांना वैयक्तिक सूचना पाठविल्यात आलेले आहेत. कंपनीने असे तपशील कंपनीच्या <http://www.rillimited.com/interim-unclaimed-unpaid-dividend> वेबसाईटवर आयव्हीएफ प्राधिकरणाच्या नावे हस्तांतरणात देव असणाऱ्या भागधारकांचे तपशील उपलब्ध आहे.

संबधित भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी ३० नोव्हेंबर, २०२० रोजी किंवा त्यापुर्वी वित्तीय वर्ष २०१९-२३ करिता घोषित अंतिम लाभांशावर दावा करावा, अन्यथा आयव्हीएफ प्राधिकरणाच्या नावे त्यांची लाभांश रक्कम / शेअर्स हस्तांतरित केले जातील.

युवुधे सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, आयव्हीएफ प्राधिकरणाकडे जमा केलेले शेअर्स व लाभांशासंदर्भात कंपनी विभागात कोणताही दावा सांगता येणार नाही. आयव्हीएफ प्राधिकरणाकडे लाभांश व शेअर्स हस्तांतरणांतर्गत भागधारकांना नियमत विहित प्रक्रिनेत आयव्हीएफ प्राधिकरणाकडे अर्ज करून दावा करता येईल.

वरील प्रकल्प भागधारकांना काही प्रश्न असल्यास त्यांनी कंपनीची निबंधक व भागहस्तान्तर प्रतिनिधी, पूर्वा अंभरिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, सुनिट: आरआरआयएल लिमिटेड (पूर्वीची एफ आर के इंडस्ट्रीज लिमिटेड), २, शिवाजी इंडस्ट्रीयल इस्टेट, जे.आ. सोसायटी मार्ग, सोअर पंच (पूर्व), मुंबई-४०००१९, दूर: ०२२-३३०१६७६९, ई-मेल: support@purvashare.com वर संपर्क करावा.

आरआरआयएल लिमिटेडकरिता

सही / -
संजय विश्वकर्मा
कंपनी सचिव

ठिकाण: मुंबई
दिनांक: १७.०९.२०२०

IND-AGIV))
Multiple Advanced Audio Visual Solutions

IND-AGIV COMMERCE LIMITED

9 to 12, B-Wing, Kanara Business Centre, Laxmi Nagar, Off Ghatkopar Andheri Link Road, Ghatkopar (E), Mumbai-400075. India.
Tel: +91-22-25003492/93; Email: info@agivavit.com; Website: www.agivavit.com; CIN: L32100MH1968PLC039004

EXTRACT OF AUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE YEAER ENDED 31st March, 2020
Rs in lakhs

Sr. No.	Particulars	Standalone		Consolidated		
		Quarter Ended 31/03/2020 Audited	Year Ended 31/03/2020 Audited	Quarter Ended 31/12/2019 Unaudited	Quarter Ended 31/03/2020 Audited	Year Ended 31/12/2019 Unaudited
1	Total Income from Operation	584.5	1126.14	118.5	603.39	1296.05
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	175.49	30.53	33.84	187.79	32.67
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	175.49	30.53	33.84	187.79	32.67
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	165.85	20.26	33.84	177.27	21.49
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	0	0	0	0	0
6	Paid up Equity Share Capital in Number (Face Value of Rs. 10/- each)	10,00,000	10,00,000	10,00,000	10,00,000	10,00,000
7	Reserve (Excluding Revaluation Reserve Shown in the Balance Sheet)	156.04	156.04	152.81	191.22	191.22
8	Earning Per Share	16.58	2.03	3.38	1	